


International Yoga Day celebrated by Online mode at Home due to Corona Pandemic (21 June 2021)



Dr. K. Rajkumar, Principal performed Yoga at home



International Yoga Day (21 June 2021)



Mr. Satish Barkunte performed Yoga in the College maintaining Covid – 19 Norms



Dr. S. M. Dalvi performing Yoga at home



Dr. B. B. Musale, Dr. V. O. Ambatkar, Mr. Abaji Kharate and Mr. N. B. Pandit performed Yoga in the College maintaining Covid – 19 Norms at College



Dr. B. B. Musale, Dr. V. O. Ambatkar, Mr. Abaji Kharate and Mr. N. B. Pandit performed Yoga in the College maintaining Covid – 19 Norms at College

**Co-ordinator
IQAC**

**Shri Guru Buddhiswami Mahavidyalaya
Purna (Jn) Dist. Parbhani - 431311 (M.S.)**



PRINCIPAL

**Shri Guru Buddhiswami Mahavidyalaya
Purna (Jn) Dist. Parbhani**

International Yoga Day celebrated at the College (21 June 2022)



Dr. K. Rajkumar, Principal, Dr. P. Y. Gangasagar and Dr. Ajay B. Kurhe performing Yoga in the College



Teaching and Non – Teaching Staff performing Yoga in the College



Teaching and Non – Teaching Staff performing Yoga in the College



Teaching and Non – Teaching Staff performing Yoga in the College



Students performing Yoga in the College



Students performing Yoga in the College

[Signature]
Co-ordinator
IQAC
 Shri Guru Buddhiswami Mahavidyalaya
 Purna (Jn) Dist. Parbhani - 431511 (M.S.)



[Signature]
PRINCIPAL
 Shri Guru Buddhiswami Mahavidyalaya
 Purna (Jn.) Dist. Parbhani

International Yoga Day celebrated at the College (21st June 2023)



Dr. K. Rajkumar, Principal, Dr. P. Y. Gangasagar, Dr. V.O. Ambatkar and Dr. Venkat Kadam performing Yoga in the College

लोकपत्र

श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात खेन दिन साजरा

पुणे/प्र.सिद्धि
 श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात २१ जून २०२३ रोजी 'खेन दिन' साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. के. राजकुमार, प्राचार्य डॉ. पी. य. गंगासागर, प्राचार्य डॉ. व. ओ. अंबाटकर आणि प्राचार्य डॉ. व. क. कादम यांच्या मार्गदर्शाखाली शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या सहभागीतया खेन योगाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी खेन योगाचे महत्त्व आणि फायदे याबाबत विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. व. क. कादम यांनी खेन योगाचे प्रदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. पी. य. गंगासागर यांनी खेन योगाचे महत्त्व आणि फायदे याबाबत विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. व. ओ. अंबाटकर यांनी खेन योगाचे प्रदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी खेन योगाचे महत्त्व आणि फायदे याबाबत विद्यार्थ्यांना सांगितले.

Media Coverage of International Yoga Day



Teaching and Non – Teaching Staff performing Yoga in the College



Teaching and Non – Teaching Staff performing Yoga in the College

Co-ordinator IQAC

Shri Guru Buddhiswami Mahavidyalaya
 Purna (Jn) Dist. Parbhani - 431511 (M.S.)



PRINCIPAL
 Shri Guru Buddhiswami Mahavidyalaya
 Purna (Jn) Dist. Parbhani

International Yoga Day celebrated at the College (21st June 2023)



Students performing Yoga in the College



Students performing Yoga in the College



Teaching and Non – Teaching Staff performing Yoga in the College



Teaching and Non – Teaching Staff performing Yoga in the College


Co-ordinator
IQAC
Shri Guru Buddhiswami Mahavidyalaya
Purna (Jn) Dist. Parbhani - 431511 (M.S.)




PRINCIPAL
Shri Guru Buddhiswami Mahavidyalaya,
Purna (Jn.) Dist. Parbhani